

भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय,  
नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट-अ  
(राजपत्रित) अधिकाऱ्याच्या बदलीने  
पदस्थापना देण्याबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग**  
**शासन आदेश क्रमांक: एमएनए-०४२५/प्र.क्र.२४ /उ-९**  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
तारीख: १४ जुलै, २०२५

**संदर्भ:** महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अध्यादेश, २००५

**शासन आदेश**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४)(२) मधील तरतुदीनुसार, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील गट-अ (राजपत्रित) खालील तक्त्यात नमूद केलेल्या अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव व संवर्ग	सध्याचे कार्यरत ठिकाण	बदलीने दिलेली पदस्थापना
१	२	३	४
१.	श्री.उमेश बरडे, भूवैज्ञानिक	नियुक्तिच्या प्रतिक्षेत	जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदूर्ग

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील, उपरोक्त नमूद अधिकाऱ्याला बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्याने बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व त्याबाबतचा अनुपालन अहवाल संबंधितांनी शासनास तसेच महासंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांना सादर करावा.

३. सदर आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास त्वरित कळवावे.

४. वरील विनंतीने बदली झालेल्या अधिकाऱ्याला पदग्रहण अवधी, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता व अन्य लाभ अनुज्ञेय होणार नाहीत.

५. बदली अधिनियमानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने पारीत केलेल्या आदेशाचे पालन न करणे ही बाब गंभीर स्वरूपाची असून यामुळे पालन न करणारा अधिकारी/कर्मचारी, विभागीय चौकशी नियमपुस्तिका १९९१ च्या प्रकरण-२ मधील कलम २.१ (२) (पाच) अन्वये निलंबनाच्या कार्यवाहीस पात्र ठरेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित कालावधीत रुजू न झाल्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. सदरहू आदेशानुसार बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी व गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१४१७५५१०४३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

(लक्ष्मीकांत ढोके)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (खनिकर्म) यांचे खाजगी सचिव/ विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा.राज्यमंत्री (खनिकर्म) यांचे खाजगी सचिव/ विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२
३. अ.मु.स. (खनिकर्म), यांचे स्वीय सहायक, उ. ऊ. का. व ख. विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
४. महासंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर.
५. सह सचिव (खनिकर्म), यांचे स्वीय सहायक, उ. ऊ. का. व ख. विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
६. संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर.
७. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ मुंबई.
८. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२ नागपूर.
९. जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग
१०. सर्व उपसंचालक, प्रादेशिक कार्यालय, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय.
११. जिल्हा खनिकर्म अधिकारी (संबंधित), भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय.
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
१३. निवडनस्ती:- उद्योग-९